



6. बीएसबीडीए 24-महिने कम्युनिकेशन

विषय: तुमच्या बीएसबीडीए स्मॉल/डिजिटल खात्यामध्ये केव्हायसी पूर्ततेचं उल्लंघन

प्रिय ग्राहक,

एचडीएफसी बँकेत प्राथमरी कॅपसिटीमध्ये असलेल्या तुमच्या स्मॉल/डिजिटल खात्याकडे आम्ही तुमचं लक्षवेधत आहोत.

आरबीआयच्या दिनांक जानेवारी 27, 2011 च्या परिपत्रक क्रमांक DBOD. AML. No. 77/ 14.01.001/2010-11 नुसार आंशिक/विना केव्हायसी कागदपत्रांसोबत तुमचं खातं उघडण्यात आलं होतं.

बँकेशी तुमचे संबंध नियंत्रित करणाऱ्या परिपत्रकाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, तुम्हाला खाते उघडल्यानंतर 24 महिन्यांच्या आत केव्हायसी कागदपत्रांची (आयडी पुरावा, पत्ता पुरावा आणि छायाचित्र) स्वीकार्य यादी सादर करणे आवश्यक आहे.

एचडीएफसी बँकेला केवायसी कागदपत्रांची कोणतीही स्वीकार्य यादी एकतर आंशिक प्राप्त झाली आहे किंवा प्राप्त झाली नाही आणि त्यामुळे तुमच्या बीएसबीडीए स्मॉल/डिजिटल खात्यामध्ये पुढील व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही.

तुम्हाला विनंती आहे की शाखा व्यवस्थापकांना संपर्क करा, जे केव्हायसी आवश्यकता पूर्ण करतील आणि तुमचे विद्यमान बीएसबीडीए स्मॉल/डिजिटल खाते नियमित बचत खात्याच्या प्रकारात रूपांतरित करतील.

पुढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया तुमच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधा.

आमच्या सर्वोत्कृष्ट सेवांची तुम्हाला नेहमी खात्री देत आहे.

आपली आभारी,

एचडीएफसी बँक

हे कॉम्प्यूटरवर तयार झालेले अॅडवाइस आहे आणि म्हणून त्यावर स्वाक्षरीची गरज नाही.